


Time : 2 Hrs.

Marks : 40

प्र. १	(अ) पुढील बहुपर्यायी प्रश्नांचा दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा
१)	पर्याय ब.
२)	पर्याय - क
३)	पर्याय ब
४)	पर्याय ड सूचना: $AB \times AC = AD \times AE$ (आ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
१)	$\frac{A(\Delta PBC)}{A(\Delta ABC)} = \frac{PQ}{AD} = \frac{4}{6} = \frac{2}{3} \dots \text{(समान पायाचे त्रिकोण)}$
२)	 रेषा । ही R विंदूतून काढलेली स्पर्शिका आहे.
३)	s. बाह्यस्पर्शी दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे r_1 , व r_2 मानू $\therefore r_1 = 5.5$ सेमी सें व $r_2 = 4.2$ सेमी दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर = त्यांच्या त्रिज्यांची बेरीज $= r_1 + r_2$ $= 5.5 + 4.2$ $= 9.7$ सेमी ∴ उत्तर: दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर = 9.7 सेमी
४)	ΔABC व ΔAPQ $\angle B \cong \angle P \dots \text{(प्रत्येक } 60^\circ \text{ पक्ष)}$ $\angle A \cong \angle A \dots \text{(सामाईक कोन)}$ $\therefore \Delta ABC \sim \Delta APQ \dots \text{(समरूपतेची कोको कसोटी)}$

प्र. २	(अ) पुढील कोणत्याही दोन उदाहरणे सोडवा (Activity)
१)	<p>आकृतीमध्ये $m(\text{कंस } LN) = 110^\circ$, $m(\text{कंस } PQ) = 50^\circ$ तर $\angle LMN$ चे माप काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.</p> <p>$\angle LMN = \frac{1}{2} [m(\text{कंस } LN) - m(\text{कंस } PQ)]$</p> $\therefore \angle LMN = \frac{1}{2} [110^\circ - 50^\circ]$ $\therefore \angle LMN = \frac{1}{2} \times 60^\circ$ $\therefore \angle LMN = 30^\circ$
२)	<p>काठीची लांबी $= AB = 12$ मी</p> <p>सावलीची लांबी $= BC = 8$ मी</p> <p>टॉवरची उंची $= DE = ?$</p> <p>सावलीची लांबी $= EF = 40$ मी.</p> <p>$\triangle ABC \sim \triangle DEF$</p> <p>$\therefore \frac{AB}{DE} = \frac{BC}{EF} = \frac{AC}{DF}$</p> <p>$\therefore \frac{AB}{DE} = \frac{BC}{EF}$</p> <p>$\therefore \frac{12}{DE} = \frac{8}{40}$</p> <p>$\therefore 12 \times 40 = DE \times 8$</p> <p>$\therefore DE = \frac{12 \times 40}{8}$</p> <p>$DE = 60 \text{ cm}$</p> <p>$\therefore \text{टॉवरची उंची} = 60 \text{ मी}$</p>
३)	<p>$HT^2 = HA \times HB$</p> $= 4 \times 9$ $= 36$ <p>$\therefore HT = 6 \text{ सेंमी}$... (दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन)</p> <p>$HT = 6$</p>
	(अ) पुढील कोणत्याही चार उदाहरणे सोडवा
४)	<p>उकल: $G(1, 5)$, $A(h, -6)$, $B(2, 3)$, $C(-6, k)$... पक्ष</p> <p>$G(1, 5) \equiv (x, y)$, $A(h, -6) \equiv (x_1, y_1)$, $B(2, 3) \equiv (x_2, y_2)$, $C(-6, k) \equiv (x_3, y_3)$ मानू.</p> <p>येथे $x_1 = h$, $x_2 = 2$, $x_3 = -6$, $y_1 = -6$, $y_2 = 3$, $y_3 = k$</p> <p>आणि $x = 1$, $y = 5$ आहे.</p> <p>\therefore मध्यगासंपात बिंदूचे सूत्र वापरून</p>

$$x = \frac{x_1 + x_2 + x_3}{3} x$$

$$\therefore 1 = \frac{h+2+(-6)}{3}$$

$$\therefore 1 \times 3 = h + 2 - 6$$

$$\therefore 3 = h - 4$$

$$\therefore 3 + 4 = h$$

$$\therefore 7 = h$$

$$\therefore h = 7$$

$$Y = \frac{y_1 + y_2 + y_3}{3}$$

$$\therefore 5 = \frac{-6+3+k}{3}$$

$$\therefore 5 \times 3 = -3 + k$$

$$\therefore 15 = -3 + k$$

$$\therefore 15 + 3 = k$$

$$\therefore 18 = k$$

$$\therefore k = 18$$

उत्तर: $h = 7$ आणि $k = 18$

२) $1 + \tan^2 \theta = \sec^2 \theta$

$$1 + \tan^2 \theta = \left(\frac{25}{7}\right)^2$$


$$\therefore \tan^2 \theta = \frac{625}{49} - 1$$

$$\therefore \tan^2 \theta = \frac{625-49}{49}$$

$$\therefore \tan^2 \theta = \frac{576}{49}$$

$$\therefore \tan \theta = 24$$

३)



४)



	<p>पक्ष: $\square ABCD$ हा आयत आहे.</p> <p>साध्य: $\square ABCD$ हा चक्रीय चौकोन आहे.</p> <p>सिद्धता: $\square ABCD$ हा आयत आहे. ... पक्ष</p> <p>आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो.</p> <p>$\therefore \angle A = \angle B = \angle C = \angle D = 90^\circ$</p> <p>$\therefore \angle A + \angle C = 90^\circ + 90^\circ = 180^\circ$</p> <p>त्याचप्रमाणे, $\angle B + \angle D = 180^\circ$</p> <p>$\square ABCD$ च्या संमुख कोनांच्या जोड्या पूरक आहेत.</p> <p>$\square ABCD$ हा चक्रीय चौकोन आहे. ... चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास</p>
--	--

५) $AQ = x$ मानू

$$AC = AQ + QC \quad \dots (A - Q - C)$$

$$7.2 = x + QC$$

$$\therefore QC = 7.2 - x$$

$$AB = AP + PB \quad \dots (A - P - B)$$

$$9.6 = 2.4 + PB$$

$$\therefore PB = 7.2$$

$\triangle ABC$ मध्ये $PQ \parallel BC$... (पक्ष)

$$\therefore \frac{AP}{PB} = \frac{AQ}{QC} \quad \dots (\text{प्रमूल})$$

$$\therefore \frac{2.4}{7.2} = \frac{x}{7.2-x} \quad \dots (\text{वि. 1})$$

$$\therefore \frac{1}{3} = \frac{x}{7.32-x}$$

$$\therefore 7.2 - x = 3x$$

$$\therefore 7.2 = 4x$$

$$\therefore 1.8 = x$$

$AQ = 1.8$ से.मी.

प्र. ३ अ) खालील कोणत्याही एक प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) $A(3, 1)$ आणि $B(-2, 5)$ निर्देशक असणा-या रेख AB वर बिंदू P असा आहे की,

$$AP = \frac{3}{4} AB = \frac{3}{4} (AP + PB)$$

$$\therefore AP = 3PB$$

$$\therefore AP : PB = 3 : 1$$


P चे निर्देशक (x, y) मानू.

$$\therefore x = \frac{mx_1 + mx_2}{m+n}$$

$$x = \frac{3 \times (-2) + 1 \times 3}{3+1}$$

$$= \frac{-6+3}{4}$$

$$= \frac{-3}{4}$$



$$\therefore y = \frac{my_1 + my_2}{m+n}$$

$$= \frac{3 \times 5 + 1 \times 1}{3+1}$$

$$= \frac{15+1}{4}$$

$$= \frac{16}{4}$$

$$= 4$$

P चे निर्देशक $\left(\frac{-3}{4}, 4\right)$ हे आहेत

२)

i. वृत्तचिती भाग $r = 50 \text{ m}$, $h = 3.3 \text{ m}$

$$\text{वक्रपृष्ठफळ} = 2\pi rh$$

$$= 2 \times \pi \times 50 \times 3.3$$

ii. शंकु भाग $r = 50 \text{ m}$, $l = 56.4 \text{ m}$

$$\text{वक्रपृष्ठफळ} = \pi rl$$

$$= \pi \times 50 \times 56.4$$

iii. तंबूचे एकूण पृष्ठफळ $= 2\pi rh + \pi rl$

$$= \pi r (2h + l)$$

$$= \pi \times 50 (2 \times 3.3 + 56.4)$$


$$\text{वक्रपृष्ठफळ} = \pi \times 50 (6.6 + 56.4)$$

$$= \pi \times 50 \times 63.0$$

$$= 227 \times 50 \times 63$$

$$= 1100 \times 9$$

$= 9900$ तंबूसाठी 9900 मिटर कापड लागेल.



आ) खालील कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा

१)

उकल: X अक्षावरील $A(-3, 4)$ आणि $B(1, -4)$ यांच्यापासून समदूर असणारा बिंदू P मानू

$$\therefore P(x, 0)$$

$$PA = PB \quad \dots | \dots A \text{ व } B \text{ पासून समदूर बिंदू } P$$

$$\therefore d(P, A) = \sqrt{[x - (-3)]^2 + (0 - 4)^2}$$

$$\therefore d(P, B) = \sqrt{(x - 1)^2 + [0 - (-4)]^2} \quad \dots ||$$

$$\therefore \sqrt{(x + 3)^2 + (-4)^2} = \sqrt{(x - 1)^2 + (4)^2} \quad \dots | \text{ व } || \text{ वरुन}$$

$$\therefore (x+3)^2 + (-4)^2 = (x-1)^2 + (4)^2 \quad \dots\dots \text{दोन्ही बाजूंचा वर्ग करून}$$

$$\therefore x^2 + 6x + 9 + 16 = x^2 - 2x + 17$$

$$\therefore 6x + 25 = -2x + 17$$

$$\therefore 6x + 25 = 17 - 25$$

$$\therefore 8x = -8$$

$$\therefore x = -1$$

P(-1, 0) हा बिंदू x अक्षावर असून बिंदू (-3, 4) व बिंदू B(1, -4) यांच्या पासून समदूर आहे.

२) सिद्धता :- जीवा AB \cong जीवा CD

एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात.

कंस AB \cong कंस CD

$$m(\text{कंस } AB) = m(\text{कंस } CD)$$

$$m(\text{कंस } AC) + m(\text{कंस } CB) = m(\text{कंस } AB) \dots (1)$$

$$\text{व } m(\text{कंस } CB) + m(\text{कंस } BD) = m(\text{कंस } CD) \dots (\text{कंसांच्या मापांच्या वेरजेचा गुणधर्म}) (2)$$

$$\therefore m(\text{कंस } AC) + m(\text{कंस } CB)$$

$$= m(\text{कंस } CB) + m(\text{कंस } BD) \quad \dots [(1) \text{ व } (2) \text{ वरून}]$$

$$\therefore m(\text{कंस } AC) = m(\text{कंस } BD)$$

$$\therefore \text{कंस } AC \cong \text{कंस } BD$$

$$३) \text{ डावी बाजू } = \frac{\sin A + \cos A}{\sin A - \cos A} + \frac{\sin A - \cos A}{\sin A + \cos A}$$

$$= \frac{(\sin A + \cos A)^2 + (\sin A - \cos A)^2}{(\sin A - \cos A)(\sin A + \cos A)}$$

$$= \frac{\sin^2 A + \cos^2 A + 2\sin A \cos A + \sin^2 A + \cos^2 A - 2\sin A \cos A}{\sin^2 A - \cos^2 A}$$

$$= \frac{1+1}{\sin^2 A - \cos^2 A}$$

$$= \frac{2}{\sin^2 A - \cos^2 A}$$

..... उजवीकडचे 1 गुणोत्तर सिद

$$= \frac{2}{1 - \cos^2 A - \cos^2 A}$$

$$= \frac{2}{1 - 2\cos^2 A}$$

..... 2 रे गुणोत्तर सिद

$$= \frac{\frac{2}{\cos^2 A}}{\frac{\sin^2 A}{\cos^2 A} - \frac{\cos^2 A}{\cos^2 A}}$$

..... अंशाला व छेदाला cos A ने भागून

$$= \frac{2 \sec^2 A}{\tan^2 A - 1}$$

.... 3 रे गुणोत्तर सिद

४) येथे $r = 21$ सेमी, $\theta = 150^\circ$, $\pi = \frac{22}{7}$

$$\text{वर्तुळपाकलीचे क्षेत्रफल } (A) = \frac{\theta}{360} \times \pi r^2$$

$$= \frac{150}{360} \times \frac{22}{7} \times 21 \times 21$$

$$= \frac{1155}{2} \text{ सेमी}^2 \quad = 5777.5 \text{ सेमी}^2$$


$$\text{वर्तुळकंसाची लांबी} = / = \frac{\theta}{360} \times 2 \pi r$$

$$= \frac{150}{360} \times 2 \times \frac{22}{7} \times 21$$

$$= 55 \text{ सेमी}$$

प्र.४ खालील कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा

8)



२) नरसाळे → EBAF फ्रस्टम

i. EBCD वृत्तचिती

$$\therefore \text{व्यास} = EB = 8 \text{ सेमी}$$

$$\therefore \text{त्रिज्या} = 4 \text{ सेमी}$$

∴ ऊंची = 10 सेमी

∴ वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ $SC_1 = 2\pi rh$

$$= 2\pi \times 4 \times 10$$

$$= 80\pi \text{ सेमी}$$

ii. EBAF फ्रस्टमचे वक्रपृष्ठफळ = $\pi(R_1 + R_2)/$

$$D_1 = AF = 18 \text{ सेमी.}$$

$$D_2 = EB = 8 \text{ सेमी}$$

$$\therefore R = 9 \text{ सेमी}$$

$$\therefore R = 4 \text{ सेमी}$$

∴ तिरकर उंची = $/ = 13$ सेमी

$$\therefore \text{फ्रस्टमचे वक्रपृष्ठफळ } SC_2 = \pi(R_1 + R_2)/$$

$$= \pi(9 + 4) \times 13$$

$$= 169 \pi \text{ सेमी}^2$$

iii. नरसाळ्याच्या पत्राचे पृष्ठफळ = $SC_1 + SC_2$

$$= 80\pi + 169\pi$$

$$= 249 \pi = 249 \times 3.14$$

\therefore नरसाळ्यासाठी लागणारा पत्रा = 781.86 सेमी²

३)

i. In $\triangle QSR$ मध्ये

$$\angle SQR = 90^\circ \text{ पक्ष}$$

$$\angle SQR = 45^\circ \text{ पक्ष} \therefore$$

$$\therefore \angle QRS = 45^\circ \text{ त्रिकोणाचा उरलेला कोन}$$

$$\therefore \triangle QRS = SQ = 4 \text{ एकरूप कोनांसमोरील बाजू पक्ष}$$

ii. $\square PTSQ$ मध्ये

$$\angle PTS = \angle QST = 90^\circ \text{ पक्ष}$$

$$TS \parallel PQ \text{ (पक्ष } V - T - S - R)$$

$$PT \parallel QS \text{ एकरेषीय विंदूमधून}$$

$\therefore \square PSTQ$ आयत आहे एकाच रेषेवर काढलेले लंब

$\therefore PQ = TS = 6$ आयताच्या संमुखभूजा, पक्ष, विधान (i)

$$QS = PT = 4$$

iii. In $\triangle PTV$ मध्ये

$$\angle PTV = 90^\circ \text{ पक्ष}$$

$$\angle TPV = 60^\circ \text{ पक्ष}$$

$$\angle PVT = 30^\circ \text{ त्रिकोणाचा उरलेला कोन}$$

$\triangle PVT$ $30^\circ - 60^\circ - 90^\circ$ चा त्रिकोण आहे.

$\therefore PT = 12 PV$ 30° समोरील बाजू

$$4 = \frac{1}{2} PV \text{ विधान (ii) वरून}$$

$$\therefore 8 = PV$$

$$\text{iv. } TV = \frac{\sqrt{3}}{2} \times PV$$

$$= \frac{\sqrt{3}}{2} \times 8$$

$$= 4\sqrt{3}$$

$$\text{v. } RV = VT + TS + SR \quad V - T - S - R$$

$$= 4\sqrt{3} + 6 + 4$$

$$\therefore RV = 10 + \sqrt{3}$$

प्र.५

पुढीलपैकी एक उदाहरणे सोडवा.

१)

रीत : In $\triangle PQR$,

$$\text{रेषा } ST \parallel \text{बाजू } QR$$

... (दिले आहे)

∴ प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयनुसार,

$$\begin{aligned}\frac{PS}{SQ} &= \frac{PT}{TR} \\ \therefore \frac{3}{6} &= \frac{x}{y} \\ \therefore \frac{1}{2} &= \frac{x}{y}\end{aligned}$$

(i) शक्यता पहिली : $x = 2$, तेव्हा $y = 4$

(ii) शक्यता दुसरी : $x = 2.5$, तेव्हा $= 5$

याप्रमाणे x व y च्या किमती घेता येतील.

उत्तर : $x = 2$ व $y = 4$, तसेच $x = 2.5$ व $y = 5$ या x व y च्या योग्य किमतीच्या दोन जोडया आहेत.

[सूचना : $x = 1$ व $y = 2$ या किमती असू शकत नाहीत ; कारण त्रिकोणात दोन बाजूच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. तसेच $y > x$.]

2)

0 या एकाच ठिकाणावरून प्राची व प्रसाद निघाले आहेत असे मानू म्हणून

0 ही प्राची व प्रसादची प्रारंभिक स्थिती आहे.

2 तासानंतर प्राची पूर्व दिशेला या ठिकाणी पोहोचली व प्रसाद उत्तर दिशेला Q या ठिकाणी पोहोचला असे मानू.

प्राची व प्रसादचा समान वेग x किमी / तास मानू अंतर = वेग × काल

\therefore 2 तासानंतर प्राचीने कापलेले अंतर = $OP = 2x$ किमी

व प्रसादने कापलेले अंतर = $OQ = 2x$ किमी

आकृतीतील $\triangle POQ$ मध्ये $\angle POQ = 90^\circ$

$\therefore PQ^2 = OP^2 + OQ^2$... पायथागोरसचे प्रमेय

$$\therefore (15\sqrt{2})^2 = (2x)^2 + (2x)^2$$

$$\therefore 15^2 \times 2 = 4x^2 + 4x^2$$

$$\therefore 450 = 8x^2$$

$$\therefore 8x^2 = 450$$

$$\therefore x^2 = \frac{450}{8}$$

$$\therefore x = 56.25$$

$$\therefore x = 7.5 \quad \dots \text{दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन}$$

प्रसाद व प्राचीचा वेग 7.5 किमी / तास आहे.

